

To, Listing Compliance and Legal Regulatory BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 BSE Scrip Code: 532749	To, Listing and Compliance National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block G Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 NSE Symbol: ALLCARGO
--	---

December 23, 2022

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement pertaining to final hearing before the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT") on January 5, 2023 in the matter of Scheme of Arrangement and Demerger between Allcargo Logistics Limited and Allcargo Terminals Limited and TransIndia Realty & Logistics Parks Limited and their respective shareholders ("Scheme")

Pursuant to Sections 230 to 232 read with Sections 52 and 66 of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 and other relevant provisions of the Companies Act, 2013 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached herewith the copies of advertisement published in newspapers viz. The Business Standard (English) and Navshakti (Marathi) on December 22, 2022 pertaining to final hearing date fixed on January 05, 2023 before the Hon'ble NCLT in the matter of Scheme of Arrangement and Demerger.

The aforesaid information shall be made available on the Company's website at www.allcargologistics.com.

Kindly take the same on record.

Thanking you,
Yours faithfully,
For **Allcargo Logistics Limited**



Devanand Mojdra
Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

Continue.... from previous page.

No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications Received	% of Total	Total No. of Shares Applied in Each Category	% to Total	No. of Equity Shares Allotted per Applicant	Ration of allottees to applicants	Total No. of Shares Allotted
2108000	1	0.01	2108000	0.63	6000	1	6000
2222000	1	0.01	2222000	0.67	6000	1	6000
2426000	1	0.01	2426000	0.73	6000	1	6000
2458000	1	0.01	2458000	0.74	6000	1	6000
2510000	1	0.01	2510000	0.76	6000	1	6000
2962000	1	0.01	2962000	0.89	8000	1	8000
2988000	1	0.01	2988000	0.90	8000	1	8000
2990000	6	0.04	17940000	5.40	8000	1	48000
Total	16,142	100.00	332382000	100.00			8,98,000

3) Allotment to Market Maker (After Technical Rejections)
The Basis of Allotment to the Market Maker, at the issue price of Rs. 54/- per Equity Share, was finalized in consultation with BSE Limited. The Category was subscribed by 1.00 times. The total number of shares allotted in this category is 3,16,000 Equity Shares in full out reserved portion of 3,16,000 Equity Shares.

4) Allotment to QIBs (After Technical Rejections)
Allotment to QIBs, who have bid at the Issue Price of Rs. 54/- per Equity Share has been done on a proportionate basis in consultation with BSE Limited. This category has been subscribed to the extent of 45.20 times of QIB portion. The total number of Equity Shares allotted in the QIB category is 11,94,000 Equity Shares, which were allotted to 27 successful Applicants.

CATEGORY	FIS/BANKS	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPI	OTHERS	TOTAL
QIB	602000	-	-	-	8000	-	584000	11,94,000

5) Allotment to Anchor Investors (After Technical Rejections)
The Company in consultation with the BRLM, has allotted 17,90,000 Equity Shares to 4 Anchor Investor at the Anchor Investor Offer Price of Rs. 54/- per Equity shares in accordance with the SEBI Regulations. This represents 59.9865% of the QIBs Portion.

CATEGORY	FIS/BANKS	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPI	OTHERS	TOTAL
Anchor Investor	-	-	-	-	-	17,90,000	-	17,90,000


The Board of Director of our Company at its meeting held on December20, 2022 has taken on record the basis of allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange, being BSE and has allotted the Equity Shares to various successful applicants. The Allotment Advice Cum Refund Intimation has been emailed to the email id of the investors as registered with the depositories. Further, instructions to the SCSBs have been issued for unlocking of funds and transfer to the Public Issue Account by on December 21, 2022. The Equity Shares allotted to the successful allottees have been uploaded on December 21, 2022 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is in the process of obtaining the listing and trading approval from BSE and the trading of the Equity Shares is expected to commence on December 23, 2022.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated December 19, 2022 filed with the Registrar of Companies, Bangalore, Karnataka ("RoC").

INVESTORS PLEASE NOTE

The details of the allotment made has been hosted on the website of the Registrar to the Issue, Bighshare Services Private Limited
Bighshare Services Private Limited at website: www.bighshareonline.com

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/ Sole Bidder Serial number of the ASBA form, number of Equity Shares bid for, Bidder DP ID, Client ID, PAN, date of submission of the Bid cum Application Form, address of the Bidder, the name and address of the Designated Intermediary where the Bid cum Application Form was submitted by the Bidder and copy of the Acknowledgment Slip received from the Designated Intermediary and payment details at the address given below:



BIGHSHARE SERVICES PRIVATE LIMITED
Office No. S6- 2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400093, India.
Tel: +91-22-6263 8200;
Fax No: +91-22-6263 8299
E-mail: ipo@bighshareonline.com
Website: www.bighshareonline.com
SEBI Registration: INR0000013865
Contact Person: Mr. Aniket Chindarkar

For Droneacharya Aerial Innovations Limited
On Behalf of the Board of Directors
Sd/-
Prateek Srivastava
Managing Director

Place : Pune
Date : December 21, 2022

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF

DRONEACHARYA AERIAL INNOVATIONS LIMITED
Disclaimer : Droneacharya Aerial Innovation Limited has filed the Prospectus dated December 19, 2022 with the Registrar of Companies, Bangalore, Karnataka and thereafter with SEBI and the Stock Exchange. The Prospectus is available on the website of BSE SME i.e. www.bseindia.com and is available on the website of the BRLM at www.brlm.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 20 of the Prospectus.
BSE Disclaimer : "It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited ("BSE") should not in any way be deemed or construed that the contents of the Prospectus or the price at which the equity shares are offered has been cleared, solicited or approved by BSE, nor does it certify the correctness, accuracy or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the Disclaimer clause pertaining to BSE".
The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being issued and sold outside the United States in "offshore transactions" in reliance on Regulation "S" under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such issues and sales are made. There will be no public offering in the United States.

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,
MUMBAI BENCH
COMPANY SCHEME PETITION NO. C.P(CAA)/215/MB/2022
CONNECTED WITH
COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA)/193/ MB/ 2022

In the matter of Companies Act, 2013

And

In the matter of Petition under Sections 230 to 232 read with Sections 52 and 66 of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 and other relevant provisions of the Companies Act, 2013;

And

In the matter of Scheme of Arrangement in respect of demerger of Allcargo Logistics Limited ("Demerged Company") into Allcargo Terminals Limited (formerly known as Allcargo Terminals Private Limited, this company was converted from private limited to public limited w.e.f. January 10, 2022) ("Resulting Company 1") and TransIndia Realty & Lo-gistics Parks Limited ("Resulting Company 2") and their respective shareholders.

... First Petitioner Company/
Demerged Company

... Second Petitioner Company/
Resulting Company 1

... Third Petitioner Company/
Resulting Company 2

Alcargio Logistics Limited,
CIN: L63010MH2004PLC073508
having its registered office at 6th Floor, Alcargio House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400098, Maharashtra, India.

Alcargio Terminals Limited,
(Formerly known as Alcargio Terminals Private Limited, this company was converted from private limited to public limited w.e.f. January 10, 2022)
CIN: U60300MH2019PLC320697
having its registered office at 4th Floor, A Wing, Alcargio House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400098, Maharashtra, India.

TransIndia Realty & Logistics Parks Limited,
CIN: U61200MH2021PLC372756
having its registered office at 4th Floor, A Wing, Alcargio House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400098, Maharashtra, India.

NOTICE OF PETITION

Notice is hereby given that a Petition under Sections 230 to 232 read with Sections 52 and 66 of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 for the sanction of Scheme of Arrangement in respect of Demerger of Alcargio Logistics Limited into Alcargio Terminals Limited and TransIndia Realty & Logistics Parks Limited (collectively referred to as "**Petitioner Companies**") and their respective shareholders (hereinafter referred to as the "**Scheme**") presented by the Petitioner Companies before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("**NCLT**") and was admitted by the Hon'ble NCLT on November 16, 2022. The aforesaid petition is fixed for final hearing before the Hon'ble NCLT on January 5, 2023 in the morning or soon thereafter.

Any person desirous of supporting or opposing the said petition, he/she/it should send to the Advocate for the Petitioner Companies, at M/s. Hemant Sethi & Co., Advocate at 309, New Bake House, Maharashtra, Chamber of Commerce Lane, Kalga Ghoda, Fort, Mumbai - 400 023, the notice of his/her/its intention signed by him/her/it or his/her/its advocate, not later than two days before the date fixed for the final hearing of the Petition. Where any person concerned seeks to oppose the aforesaid petition, the grounds of opposition or a copy of affidavit in that behalf should be furnished with such notice.

A copy of the said Company Scheme Petition can be obtained from the Petitioner's Authorized Representative between 11.00 a.m. to 4.00 p.m. on any working day (except Saturdays, Sundays and public holidays) and not later than 2 (two) days before the date fixed for the hearing of the said Petition, by any person concerned requiring the same, on payment of the prescribed charges for the same.

Dated This December 21, 2022

Devanand Mojitra Company Secretary Alcargio Logistics Limited Tel: 022 66798100 Email: secretaridesk@allcargiologistics.com Registered Address: 6th Floor, Alcargio House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400098, Maharashtra, India.	Ravi Jakhar Director Alcargio Terminals Limited Tel: 022 66798100 Email: secretaridesk@allcargiologistics.com Registered Address: 4th Floor, A Wing, Alcargio House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400098, Maharashtra, India.	Jatin Chokshi Director TransIndia Realty & Logistics Parks Limited Tel: 022 66798100 Email: secretaridesk@allcargiologistics.com Registered Address: 4th Floor, A Wing, Alcargio House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400098, Maharashtra, India.
---	---	--

RAJA INDUSTRIAL PREMISES CO-OP. SOCIETIES LTD.
Reg. No. BOM/WT/GNL/C/1226/89-90, Dt. 04/12/1989
P. K. Road, Mulund (W), Mumbai-400080.
DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied for rectification of Deed Of Conveyance order & Certificate passed on 24/01/2017 by this authority in favour of applicant society under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963. Applicant society has applied to **change the property details mention below instead of "CTS No. 705A, 706A, 707, Village Nahur, Mulund (W), Dist. Mumbai admeasuring Total area 13938.5 Sq.mtr."** The hearing in this matter has been kept before me on **09/01/2023 at 03:30 pm** at the office of this authority.

Respondents- (1) M/s. Raja Builders - Partnership firm through it's Partner - Mr. P. S. Krishna- 19, Noble Chambers, 2nd floor, S. A. Brelvi Road, Mumbai-400010 (2) M/s. Shah Builders Partnership firm through it's Partner-Panchsheel CHSL, Gr. Floor, M. G. Road, Mulund (W), Mumbai-400080 (3) Bankey Harikishan Agarwal alias Bake Harkisandas Agarwal (4) Bhagyawanti Harkisandas (5) Kamal H. Agarwal Office at- Gupta Mills Estate, Ray Road, Mumbai-400010 add. known - Devidayal Rolling Mills Crescent Chambers, 2nd floor, 56, Termed Road, Mumbai-400023 (6) Rajesh Dulichand Borkar-C-8, Konark Indraprastha Co.op.Hsg. Soc. Ltd., Jain Mandir Road, Sarvoday Nagar, Mulund (W), Mumbai-400080 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY :-
Building of Raja Industrial Premises CSL along with land as mention below.

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
98	--		707	8262.5 Sq.mtr.
101	1	--	705 A	852.20 Sq.mtr.
54	2		706 A	4823.80 Sq.mtr.
			((C.S.O. Mulund)	Total Area 13938.5 Sq.mtr.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/5014/2022
Place : Konkarn Bhavan,
Competent Authority & District Dy. Registrar,
Room No. 201, Konkarn Bhavan,
C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614.
Date : 20/12/2022 Tel.: 022-27574965
Email : ddr2coopmumbai@gmail.com

Sd/-
(Pratap Patil)
Competent Authority & District
Dy. Registrar Co.op. Societies (2),
East Suburban, Mumbai



NOTICE

This is to inform you that our **Kharghar Branch** is shifting to **Ground Floor & First Floor, Shop No. 10 & 11, Radha-Krishna CHSL, Plot No. 29, Sector 11, Kharghar, Navi Mumbai - 410 210 in Feb 2023.**

The existing lockers too will be relocated to the new address.

Contact the Branch Manager for any details.
Kotak Mahindra Bank Ltd.

OFFICE OF MUNICIPAL CORPORATION BILASPUR (C.G.)

E-procurement Tender Notice

Nit No. 31/BMC/Zone-01/2022-23 Bilaspur Date 21/12/2022

Online tenders in Form 'A' Application are invited from those contractors registered in B & above class in new registration system 'Unified Registration System' (e-Registration) with Chhattisgarh P.W.D. State Governments and their undertaking/firms of repute registered on UAAD website https://eproc.cgstate.gov.in on behalf of the Bilaspur Municipal Corporation for following works per cent rate tender in SCHEDULE OF RATES PUBLIC WORKS DEPARTMENT (P.W.D. Road work 1.1.2015, E&M 01.06.2020, PWD building & bridge work SOR 01.01.2015]

System Tender No.	Name of Works	Probable Amount of Contract (in Lacs)	Online Tender Submission Due Date
117790	Widening of bituminous road from uslapur flyover to ford showroom sakri, electrification work, R.C.C. drain construction, gokle nala culvert Widening work.	898.45	13/01/2023

The Details can be viewed and downloaded online directly from The Government of Chhattisgarh e-Procurement Portal <https://eproc.cgstate.gov.in> from **22/12/2022** at 17:31 Hours. (IST) onwards.

Superintending Engineer
Green City, Clean City, Dream City. Municipal Corporation, Bilaspur (C.G.)

TATA

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.

Registered Address: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400013.
Branch Address: TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED, 1st Floor FC Annexe Building, Opp Ferguson college, Pune 411005.

NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY
(Under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002)

E-Auction Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the below Borrower and/ Co- Borrower, or their legal heirs/representatives (Borrowers) in particular that the below described immovable property mortgaged to Tata Capital Housing Finance Ltd. (TCHFL), the Possession of which has been taken by the Authorised Officer of TCHFL, will be sold on **12-01-2023** on "As is where is" & "As is what is" and "Whatever there is" basis for recovery of outstanding dues from below mentioned Borrower and Co-Borrowers. The Reserve Price and the Earnest Money Deposit is mentioned below. Notice is hereby given that, in the absence of any postponement/ discontinuance of the sale, the said secured asset / property shall be sold by E- Auction at 2.00 P.M. on the said **12-01-2023**. The sealed envelope containing Demand Draft of EMD for participating in E- Auction shall be submitted to the Authorised Officer of the TCHFL on or before **11-01-2023** till 5.00 PM at Branch address TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED, 1st Floor FC Annexe Building, Opp Ferguson college, Pune 411005.

The sale of the Secured Asset/ Immovable Property will be on "as is where condition is" as per brief particulars described herein below ;

Sr. No	Loan A/c. No	Name of Borrower(s) / Co-borrower(s)/Legal Heir(s) / Legal Representative/ Guarantor(s)	Amount as per Demand Notice and date of demand notice	Reserve Price	Earnest Money	Possession type
1	9827725	MR. AMRAT KHIJMI PATEL, MRS. MEENA AMRAT PATEL, MR. JITENDRA PATEL	Rs. 19408668/- (Rupees One Crores Ninety Four Lakh Eight Thousand Six Hundred Sixty Eight Only) 02-06-2021	Rs. 2,79,00,000/- (Rupees Two Crores Seventy Nine Lakh Only)	Rs. 27,90,000/- (Rupees Twenty Seven Lakh Ninety Thousand Only)	Symbolic

Description of the Immovable Property: All that piece and parcel of the land admeasuring area 1520 Sq. Mtrs. out of land bearing S. No. 23-B, 23-A, Hissa No. 1 (Old S. No. 57/1) and Corresponding CT No. 4488B, along with construction standing thereon, in the building known as "Patel Plaza", situated at Mgaon, Sawantwadi, District Sindhudurg

At the Auction, the public generally is invited to submit their bid(s) personally. The Borrower(s)/Co-Borrower (s) are hereby given last chance to pay the total dues with further interest within 15 days from the date of publication of this notice, failing which the Immovable Property will be sold as per schedule. The E auction will be stopped if, amount due as aforesaid, with interest and costs (including the cost of the sale) are tendered to the Authorised Officer or proof is given to his satisfaction that the amount of such secured debt, interest and costs has been paid before the date of the auction.

No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the Immovable Property sold.

The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further conditions: The E-auction will take place through portal <https://DisposalHub.com> on **12-01-2023 between 2.00 PM to 3.00 PM** with limited extension of 10 minutes each.

Terms and Condition: 1. The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. In the event of any dispute arising as to the amount bid, or as to the bidder, the Immovable Property shall at once again be put up to auction subject to the discretion of the Authorised Officer. 2. The Immovable Property shall not be sold below the Reserve Price. 3. Bid Increment Amount will be: Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only) 4. All the Bids submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD." Payable at Branch address. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders after auction. For payment of EMD through NEFT/RTGS/IMPS, kindly contact Authorised Officer. 5. The highest bidder shall be declared as successful bidder provided always that he/she is legally qualified to bid and provided further that the bid amount is not less than the reserve price. It shall be in the discretion of the Authorised Officer to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. 6. For reasons recorded, it shall be in the discretion of the Authorised Officer to adjourn/discontinue the sale. 7. Inspection of the Immovable Property can be done on **05-01-2023 between 11 AM to 5.00 PM** with prior appointment. 8. The person declared as a successful bidder shall, immediately after such declaration, deposit twenty-five per cent of the amount of purchase money/bid which would include EMD amount to the Authorised Officer within 24hrs and in default of such deposit, the property shall forthwith be put to fresh auction/Sale by private treaty. 9. In case the initial deposit is made as above, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the Authorised Officer on or before the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day is a Sunday or other holiday, then on the first day after the 15th day. 10. In the event of default of any payment within the period mentioned above, the property shall be put to fresh auction/Sale by private treaty. The deposit including EMD shall stand forfeited by TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD and the defaulting purchaser shall lose all claims to the property. 11. Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD, to which the property is liable: Nil. The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding encumbrances on the property including statutory liabilities areas of property tax, electricity etc. 12. For any other details or for recording online training on e-auction the prospective bidders may contact the Service Provider, M/s NexXen Solutions Private Limited, Address: #203, 2nd Floor, Shree Shyam Palace, Sector: 4&5 Crossing, Railway Road, Gurugram – 122 006 through its Mobile No. +91 97100 29933, +91 98100 29926, Tel. No. +91 124 4 233 933, E-mail ID: CSD@disposalhub.com or Manish Bansal, Email id Manish.Bansal@tatacapital.com Authorised Officer Mobile No 85898963696. Please send your query on WhatsApp Number – 999078669. 13. TDS of 1% will be applicable and payable by the highest bidder over the highest declared bid amount. The payment needs to be deposited by highest bidder in the PAN of the owner/ borrower(s) and the copy of the challan shall be submitted to our company. 14. Please refer to the below link provided in secured creditor's website <https://bit.ly/3hzeMQ4> for the above details. **Please Note** - TCHFL has not engaged any broker/agent apart from the mentioned auctioning partner for sale/auction of this property. Interested parties should only contact the undersigned or the Authorised officer for all queries and enquiry in this matter.

Place: Wakad
Date: 22-12-2022

Sd/- Authorized Officer
Tata Capital Housing Finance Ltd.

झारखण्ड सरकार
ग्रामीण कार्य विभाग, मुख्य अभियंता का कार्यालय
102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, राँची

ई-निविदा आमंत्रण सूचना
ई-निविदा संख्या:- 190/2022-23/RWD/GARHWA दिनांक :- **21.12.2022**

मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, झारखण्ड, राँची द्वारा निम्न विवरण के अनुसार e-procurement पद्धति से निविदा आमंत्रित की जाती है।

क्र० सं०	आइडेंट्री फिकेशन संख्या / पैकेज संख्या	कार्य का नाम	प्राक्कलित राशि (रुपये में)	कार्य समाप्ति की तिथि
			अंक में	अक्षर में
1.	RWD/ GARHWA/ 24/2022-23	गोबरदाहा मुख्य पथ से कुसवार तेतरडीह होते हुए होमिया तक पथ निर्माण कार्य (लं- 7.350 कि०मी०)	9,03,86,500.00	नौ करोड़ तीन लाख छियासी हजार पाँच सौ रू० मात्र

2. वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि:- 02.01.2023
3. ई-निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय:- 16.01.2023 अपराह्न 5.00 बजे तक।
4. (क) मुख्य अभियंता कार्यालय, ग्रामीण कार्य विभाग, अभियंत्रण भवन, कचहरी, राँची अथवा (ख) जिला नियंत्रण कक्ष, राँची अथवा (ग) जिला नियंत्रण कक्ष, गढ़वा में से किसी भी कार्यालय में निविदा शुल्क एवं अग्रधन की राशि जमा करने की अंतिम तिथि एवं समय:- 17.01.2023 पूर्वाह्न 10.00 बजे से अपराह्न 3.30 बजे तक।
5. निविदा खोलने की तिथि एवं समय:- 18.01.2023 पूर्वाह्न 11.30 बजे।
6. निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता:- मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, 102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी चौक, राँची, झारखण्ड, पिन- 834001
7. ई-निविदा प्रकोष्ठ का दूरभाष सं०- 0651-2207818
8. निविदा शुल्क झारखण्ड राज्य में अवस्थित भारतीय स्टेट बैंक / अन्य राष्ट्रीयकृत बैंक द्वारा निविदाकार के नाम / अकाउंट से ही निगित बैंक ड्राफ्ट के रूप में कार्यपालक अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, गढ़वा के पक्ष में एवं गढ़वा में भुगतये होगा जो लौटाया नहीं जायेगा।
विस्तृत जानकारी के लिए वेबसाइट jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है।

नोडल पदाधिकारी
ई-प्रोयुरमेंट सेल

PR.NO.285648 Rural Work Department(22-23):D

केनरा बैंक Canara Bank
A Govt. of India Undertaking

सिंडिकेट Syndicate

SION WEST BRANCH:
F-35, Mukund Niwash, Near Sion Railway Station, Sion West, Mumbai - 400 022.

DEMAND NOTICE

Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas, the undersigned being the Authorized Officer of **Canara Bank Sion West Branch**, under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/s and guarantor/s to repay the amount mentioned in the Notice; **within 60 days** from the date of the Notice, as per details given below. For various reasons this notice could not be served on the concerned borrower/guarantors. A copy of this notice is available with the undersigned and the concerned borrower/guarantor may, if they so desire, collect the said copy from the undersigned on any working day during normal office hours. However, the notice is hereby given to the concerned borrower/s and guarantor/s, to pay to **Canara Bank Sion West Branch within 60 days** from the date of publication of this notice the amount indicated herein below due on the date together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned person/s. As security for the borrower's obligations under the said agreements and documents, the following asset have been mortgaged to **Canara Bank Sion West Branch**. (Rs in Lakhs)

Name & Address of Borrower/ Guarantor	Date of Demand Notice	Particulars of Mortgaged Asset	Outstanding Amount as on (Inclusive of interest and costs)
1. Mr. Shaikh Mohammad Khalil S/O Mohd. Jalal Shah (Borrower) Having Add.: Flat No. 4, 4 th Floor, Muslim Nagar, Uday Co-op., HSG. LTD., Dharavi, Mumbai - 400017. Having Add.: Flat No. 507, Nait Nagar, Opp. Soniya Build. 60 feet Road, Dharavi, Mumbai - 400017.		Flat No. 404, A -Wing United Enclave Uday CHS. 60 Feet Road, Saint Kabir Marg, Muslim Nagar, Dharavi, Mumbai - 400017. Area admeasuring -750 sqft.	₹ 3,01,669.31 (Rupees Three Lakhs one Thousand Six Hundred sixty nine & paise thirty one only As on 12.12.2022)
2. Smt. Shaikh Mehnudda Begum W/O Shabbir Ahmed (Borrower) Having Add.: Flat No. 4, 4 th Floor, Muslim Nagar Uday Co-op., HSG. LTD., Dharavi, Mumbai - 400017. Having Add.: Flat No. 314, Uday CHS. 60 Feet Raod, Saint Kabir Marg, Muslim Nagar, Dharavi, Mumbai - 400017.	12.12.2022		
3. Mr. G. Vincelass Raja (Guarantor) Having Add.: Dr. Ambedkar Chawl No. 04, R. G. Nagar, 223 Near Dharavi Bus Depot, Mumbai - 400017.			

If the concerned borrower shall fail to make payment to **Canara Bank Sion West Branch** as aforesaid, then the **Canara Bank Sion West Branch** shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned borrower to the costs and consequences. The attentions of Borrower/Guarantors are invited towards sub-section 8 of section 13 of SARFAESI Act in respect of time available to redeemed the secured assets. The concerned borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the **Canara Bank Sion West Branch** and any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower responsible for the offence liable to punishment and/or penalty in accordance with the SARFAESI Act.

Date: 20.12.2022
Place: Sion (West) Branch, Mumbai

Sd/-
Authorized Officer, For Canara Bank

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,
MUMBAI BENCH
COMPANY SCHEME PETITION NO. 178 OF 2022
IN
COMPANY SCHEME APPLICATION NO. 245 OF 2021

In the matter of the Companies Act, 2013
AND

In the matter of Sections 230 to 232, other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under in as force from time to time;
AND

In the matter of Scheme of Amalgamation between
EXPLOE INDIA INFOSYSTEMS PRIVATE LIMITED ('EIPL' or the Transferor Company 1') and
EXPLOE TECHNOLOGIES INDIA PRIVATE LIMITED ('ETIPL' or the Transferor Company 2') and
EXPLOE ENGINEERING INDIA PRIVATE LIMITED ('EEIPL' or the Transferor Company 3') and
SILVER SOFTWARE DEVELOPMENT CENTRE PRIVATE LIMITED ('SSDCL' or the Transferor Company 4) and
EXPLOE SOLUTIONS LIMITED ('ESL' or the Transferee Company') and their respective shareholders was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 24th day of November, 2022. The said Petition is fixed for final hearing and disposal before the Hon'ble Tribunal taking company matters on 13th day of January, 2023. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 21st day of December, 2022.

MS RAJESH SHAH & CO.
Advocates for the Petitioner,
16, Oriental Building,
30, Nagindas Master Road,
Flora Fountain, Fort,
Mumbai – 400 001

FOR RAJESH SHAH & CO.
Advocates for the Petitioner.

NOTICE OF PETITION

A Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by EXPLOE INDIA INFOSYSTEMS PRIVATE LIMITED ('EIPL' or the Transferor Company 1') and EXPLOE TECHNOLOGIES INDIA PRIVATE LIMITED ('ETIPL' or the Transferor Company 2') and EXPLOE ENGINEERING INDIA PRIVATE LIMITED ('EEIPL' or the Transferor Company 3') and SILVER SOFTWARE DEVELOPMENT CENTRE PRIVATE LIMITED ('SSDCL' or the Transferor Company 4) and EXPLOE SOLUTIONS LIMITED ('ESL' or the Transferee Company') and their respective shareholders was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 24th day of November, 2022. The said Petition is fixed for final hearing and disposal before the Hon'ble Tribunal taking company matters on 13th day of January, 2023. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 21st day of December, 2022.

MS RAJESH SHAH & CO.
Advocates for the Petitioner,
16, Oriental Building,
30, Nagindas Master Road,
Flora Fountain, Fort,
Mumbai – 400 001

FOR RAJESH SHAH & CO.
Advocates for the Petitioner.

कब्जा सूचना					
एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि.					
सीआयएन : यु९१००एमएच२००१एलसी१७४७५९					
रिटेल मध्यवर्ती आणि नोंद. कार्यालय : एडलवैस हाऊस, सीएसटी रोड लगत, कलिना, मुंबई - ४०००९८					
ज्याअर्थी खालील तारण धनकांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी नियुक्त अडिक्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्कोसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रेट (अँक्ट), २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहावाता सिक्युरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसिमेंट), रूल्स २००२ चा (खंड ३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाऱ्यां वापर करून खालील नमुद मागणी सूचना जारी करून कर्जदारांना सदर सूचनांच्या प्राप्तीच्या तारखेपासुन ६० दिवसांच्या अंत सुचनेमधे नमुद केलेली रक्कम परतफेड करण्यासाठी बोलावित आहेत.					
त्यानंतर, या मधील नमुद अभिलेखानंकरक्यांनी ईश्वरारी ट्रस्ट एससी-३७९ चे विशयन म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत असलेल्या एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (ईश्वरआरसी असा उद्देशू) कडे खालील नमुद लिखीत माग अभिलेखानि केती आहे. सरफेसी अँक्ट, २००२ चे कलम ५ अन्वये निष्पादित केलेल्या अभिलेखानं करानुसार, ईश्वरआरसी, अभिलेखानंकरक्यांच्या जाली आणि विविध मतांसंबंधी अभिलेखानंकरक्यांचे सर्व अधिकार, हक्क आणि हक्कांतबध्द यासह कर्जदारांदरें घेतलेल्या विविध सहाय्यांचे संबंधी तारण हितसंबंध, स्वी, ताबे गावण ईश्वरआसीकडे निहित जाले आहेत आणि ईश्वरआरसी, तारण धनकी म्हणून त्यांच्या सर्व अधिकारांचा वापर करित आहेत.					
अनु क्र.	अभिलेखानंकरक्यांचे नांव	ट्रस्टचे नाव	कर्ज खते क्र.	कर्जदारांचे नाव आणि सह कर्जदारांचे नाव	मागणी सूचनेची रक्कम आणि तारीख
१	दिवगण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (ईश्वरएफएलए)	ईश्वरआरसी ट्रस्ट एससी - ३७९	११०३६४१ (११०-००००४२७६)	१. श्री. सिम्पु मिट्टेगु पांचाव (कर्जदार) २. श्री. सिट्ठोग एन पांचाव (सह-कर्जदार)	०८.०८.२०२२ रु. ८७,६१,६८०.८१/-
मिळकतीचे वर्णन : गाव अचोळे, ता. वसई, जि.ठाणे येथे स्थित जमीन धारक स. ४९ ते ५६ वर बांधलेले यशवंत व्हिवा टाऊनशिप गावे जवळ गुण हाऊसिंग फिकममध्ये एजेंट लॉन्गवॉन, विंग एच, इमारत क्र. ४, सेक्टर VI नावे जवळ श्वायतीमध्ये ५ व्या मजक्यावर फ्लॅट क्र. ५०२, मोजमापित ७८९ चौ.फू. व्हिक्ट अण क्षेत्रचे सर्व ते., एसआरओ सर्व ३ येथे ३१.३.२०१५ दिनांकिंत दस्ता. क्र. २०७३/२०१५ मध्ये अधिक तपशिलवार वर्णन.					
कर्जदारांनी रक्कमेची परतफेड करण्यात कसूर केली आहे. यादरें कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस सूचना देण्यात येते की निम्नव्याखरीकारांनी एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने अँक्टचे कलम १३ चे पोट-कलम (४) सहावाता सिक्युरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसिमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक मिळकतीसमोर नमुद केलेल्या तारखे रोजीस खालील नमुद मिळकतीच्या प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे. तारणमत्तांच्या विमोचनार्थील उपलब्ध असलेल्या वेळेसंबंधी अँक्टचे कलम १३ चे पोट-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.					
निघेत : कर्जदार आणि सर्वसाधारण जनता जना मिळकतीच्या व्यवहार न करण्याबाबते परतवार करणया येत आहे आणि मिळकतीची केलेला कोणताही व्यवहार खालील नमुद रक्कम आणि त्यावरील व्याजाकरिता एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या भाराअधीन राहिल.					
ठिकाण: मुंबई			सही/- प्राधिकृत अधिकारी		
दिनांक: २१.१२.२०२२			एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड		

कब्जा सूचना					
ज्याअर्थी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्स सहईसेस लिमिटेड अशी ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्कोसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रेट अँक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसिमेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहावाता कलम १३(१२) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमधे नमुद अशा लागू ठारने त्यावरील व्याज च्यासह भाणण्याआणि /किंवा सुलुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुप्राणिक खर्च, परिचय, प्रभार इ. सदर सूचनेच्या लागू पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी मागणी सूचना जारी केली आहे.					
अ. क्र.	कर्ज क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदार	रोजी प्रमाणे १३(२) सूचना दिनांक/ धक्तीत देय (रु.)	दिनांक/वेळ आणि कब्जा प्रकार	
१	४७६१९६३०००१०३२	१) जगन तुलाराम मुरे, २) विलास जगन मुरे	१०-१०-२०२२, रु. ४,८०,५६७.०० (रुपये चार लाख ऐशी हजार पाचशे सदसष्ट मात्र) ०३/१०/२०२२ रोजीस	दिनांक: ११-१२-२०२२ वेळ: सु. ०३.०३ सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : कर्जत महानगरपालिकेच्या हद्दीमधील आणि एसआरओ कर्तव्या न्यायाधिकारितेत आणि गाव उकलत, ग्राम पंचायत उकलत, पोलीस ठाणे, ता.कडत आदि हिस्सा श. फकी हे सर्व ते भाग आणि विभाग. गुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पुर्वेला: रोड, पश्चिमेला: भागवान लक्ष्मण दाफले, उन्तेला: तुकापण विठ्ठू म्हेस, दक्षिणेला: संविध वसुंधा घोरावे.					
२	४४६७१६४००००००३३	१. गुरुमुख मुलीचर माता २. आरती गुरुमुख माता	१५-१०-२०२२, रु. ४३,१०,५७६.२४ (रुपये तेन्वाळीस लाख दहा हजार सहाशे श्वायती आणि पैसे चौबीस मात्र)	दिनांक: ११-१२-२०२२ वेळ: सु. ०२.१० सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : १. बीके क्र. ३१०८/१०, शीट क्र. ७४, बॉर्ड क्र. ५५, सीटीएफ क्र. २७५५२, प्रभाषण मंदिर समोर, उल्हासनगर येथे स्थित शांी फ. ०३, माहेरली, बदलापूर (पु) ४२१५०३ चे सर्व ते भाग आणि विभाग. गुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पुर्वेला: रोड, पश्चिमेला: भागवान लक्ष्मण दाफले, उन्तेला: तुकापण विठ्ठू म्हेस, दक्षिणेला: संविध वसुंधा घोरावे. २. बीके क्र. २२०८/१०, शीट क्र. ७४, बॉर्ड क्र. ५५, सीटीएफ क्र. २८४८२, प्रभाषण मंदिर समोर, उल्हासनगर येथे स्थित शांी फ. ०४, मोजमापित क्षेत्र १६८ चौ.फू. व्हिक्ट अण, धारक गुयुसी मिळकत क्र. ५५८१००२११०४८०० चे सर्व ते भाग आणि विभाग.					
३	४४५११२२२०००१०५० ४४६७१६७०००००००५० ४४६७१६७००००००१०	१) संजय कर्नुतुलाल मल्होत्रा, २) पूजा संजय मल्होत्रा	१०-१०-२०२२, रु. २७,३९,३६०.३० (रुपये सत्तावीस लाख एकोणचाळीस हजार तीनशे साठ आणि पैसे तीस मात्र) ०३/१०/२०२२ रोजीस	दिनांक: ११-१२-२०२२ वेळ: सु. ११.४६ सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : बदलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत आणि आण मिळकत धारक फ्लॅट क्र. ४०१, ४६ वा रोड, एक विंग, शिवा शांती सीएचएसएल, काजप नंदू माहेरली, बदलापूर (पु) ४२१५०३ चे सर्व ते भाग आणि विभाग. गुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पुर्वेला: ए.बी सी डी विंग, पश्चिमेला: कल्याण बदलापूर रोड, उन्तेला: माजरी, दक्षिणेला: कल्याण बदलापूर रोड.					
४	३०९१९६३०००००६१	१) निनेग भरत मुंढे, २) शोभा भरत मुंढे	१०-१०-२०२२, रु. ४,०६,५०९.७० (रुपये चार लाख सहा हजार पाचशे नऊ आणि पैसे सतर मात्र) ०३/१०/२०२२ रोजीस	दिनांक: ११-१२-२०२२ वेळ: सु. ०२.०० सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : कर्जत महानगरपालिकेच्या हद्दीत आणि गुण प्रामपंचायत समेले, तालुका कर्जत आणि जि. रायगड ४१०००१ च्या स्थानिक हद्दीत आणि महसूल गाव मोर्हवाली, च्या गावजगण जमीनगत स्थित हाऊस क्र. ३०३, क्षेत्र मोजमापित ९८० चौ.फू. चे ते सर्व भाग आणि विभाग. पुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पुर्वेला: भागवान नंदू घरात, पश्चिमेला: लता बाबुरावे यांची मिळकत, उन्तेला: राजामण भोई यांची जमीन, दक्षिणेला: पंढरीनाथ भोई यांची मिळकत.					
५	४४७७१६३००००३७१	१) जगन्नाथ गणपतर चहाड, २) गुमफता जगन्नाथ चहाड	१०-१०-२०२२, रु. ३,६३,६०८.०० (रुपये तीन लाख त्रैश्ट हजार अठराशे आठ आणि पैसे ऐशी मात्र) ०३/१०/२०२२ रोजीस	दिनांक: ११-१२-२०२२ वेळ: सु. ०९.३० सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : मुखाड महानगरपालिकेच्या हद्दीत मी उपग्रधकांच्या न्यायाधिकारितेत आणि महसूल गाव ग्रामपंचायत देगमात, ता. मुखाड आणि जि. ठाणे येथे गावजगण जमीनगत स्थित ग्राम पंचायत हाऊस क्र. ४०३, क्षेत्र मोज. २०१० चौ.फू. किंवा तसमू चे ते सर्व भाग आणि विभाग. पुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पुर्वेला: ओपन , पश्चिमेला: रोड, उन्तेला: ओपन, दक्षिणेला: ओपन.					
६	३०९८८८०००००१४ ३०९१९६७०००००२७४	१) मे. वाकनी होईरजी होलसर प्रोधा माता, २) श्री. मकबूल पाशा जेख, २) श्री. मकबूल पाशा जेख	१०-१०-२०२२, रु. १,०७,२३७.३० (रुपये एक लाख सात हजार दोनशे सदतीस आणि पैसे तीस मात्र) २८/०९/२०२२ रोजीस	दिनांक: ११-१२-२०२२ वेळ: सु. ३.५५ सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : कल्याण महानगरपालिकेच्या न्यायाधिकारित आण आर-७, पंचरत्न चाड, श्रीकृष्णा नगर, पती पूल, जैतिवली, कल्याण (पु) ४२१३०१ चा सर्व ते भाग आणि विभाग.					
७	३२३६१६४००००००६३ ३२३६१६४००००००३८	१) उज्जला पवार, २) प्रिया पवार	१०-१०-२०२२, रु. १६,२४,५५१.१० (रुपये सोळा लाख चौबीस हजार पाचशे एकावड मात्र) ०३/१०/२०२२ रोजीस	दिनांक: २०-१२-२०२२ वेळ: सु. ११.४० सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : नासिकच्या न्यायाधिकारितेत आणि मीजे वडाळा, ता. जिल्हा नासिक येथे स्थित सॉई/गट क्र. १७/२ फकी प्लॉट क्र. १७ वर बांधलेले जे राजमुद्रा एकेस अपार्टमेंट नावे इमारतीमध्ये स्ट्रीट इमारतवार फ्लॅट क्र. ०१ क्षेत्र मोज. ५७.६२ र्की मीटर्स व्हिक्ट अपचे ते सर्व भाग आणि विभाग. पुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पुर्वेला: इमारत ओपन स्येस, पश्चिमेला: इमारत ओपन स्येस, उन्तेला: प्लॅट क्र. २, पॅसेज, लिफ्ट, स्ट्रेअरकस					
८	३३३७१६४००००२००	१) फौजन कलकण आलंतीया दीवय शेष माईक २) हृदयिध कुबुजिन अनी शेष	१०-१०-२०२२, रु. ४,४७,२८६.०० (रुपये चार लाख अठ्ठ्यासह हजार दोनशे श्वायती मात्र) ०३/१०/२०२२ रोजीस	दिनांक: १०-१२-२०२२ वेळ: सु. ११.३३ सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : पालघर महानगरपालिकेच्या हद्दीमधील आणि गाव तुळीज पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे स्थित असलेले जमीन धारक सहज. क्र. ८६ आणि हिस्सा श. फकी हे सर्व ते भाग आणि विभाग आण जिह्वा पालघर ४०१०४ येथे ग्रामपंचायत येथे स्थित रहिवासीस मिळकत धारक ग्रामपंचायत येथे हाऊस क्र. ४५/२, मोजमापित १६०० चौ.फू. केलेले बाजार, गाव केलेले चे ते सर्व भाग आणि विभाग. पुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पुर्वेला: कलवे बाजार रोड, पश्चिमेला: ओपन व्हॉल, उन्तेला: हाऊस, दक्षिणेला: हाऊस					
९	४७६१९६४००००१२०	१) श्री साई ट्रेंडर्स श्री रुमलाल चौहान, २) लता भागवतवास चौहान	१०-१०-२०२२, रु. ४,५८,२४६.१० (रुपये चार लाख अठ्ठावड हजार दोनशे शेवळासह आणि पैसे दहा मात्र) ०३/१०/२०२२ रोजीस	दिनांक: २०-१२-२०२२ वेळ: सु. ०१.१० सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : पालघर महानगरपालिकेच्या हद्दीत महसूल गाव केलेले, धारक तालुका पालघर ४०१०४ येथे ग्रामपंचायत येथे स्थित रहिवासीस मिळकत धारक ग्रामपंचायत येथे हाऊस क्र. ४५/२, मोजमापित १६०० चौ.फू. केलेले बाजार, गाव केलेले चे ते सर्व भाग आणि विभाग. पुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पुर्वेला: कलवे बाजार रोड, पश्चिमेला: ओपन व्हॉल, उन्तेला: हाऊस, दक्षिणेला: हाऊस					
१०	४६३६१६२००००८८०	१) जयदीप विजय साळवी, २) विजय नारायण साळवी	१०-१०-२०२२, रु. २४,४२,७७७.०० (रुपये चौवीस लाख चौबीस हजार सारशे सत्तावड मात्र) ०३/१०/२०२२ रोजीस	दिनांक: २०-१२-२०२२ वेळ: सु. ११.५६ सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : विरार महानगरपालिकेच्या हद्दीत आणि फ्लॅट क्र. १/४०४, ४ था मजला, ए.विंग, इमारत क्र. १, व्हिवा टाणेगिरी सीएचएसएल, मानवेल पाडा रोड, पुष्पा हॉस्पिटल जवळ, विरार (पूर्व), पालघर ४१३०५ चे ते सर्व भाग आणि विभाग. पुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पुर्वेला: चाळ आणि राणी तलाव, पश्चिमेला: सिल्वर सॅकल रोड, उन्तेला: ओपन स्पेस, दक्षिणेला: बी.विंग.					
११	३२३६१६४००००४४२	१. भावेस शिवराय लाड प्रोधा. जय महेश्वर मंदर गांधी २. विजया दिलीप लाड	१४-१०-२०२२, रु. ७,७०,३५५.०० (रुपये सात लाख दहा हजार तीनशे पंचावड आणि पैसे वीस मात्र) ०६/१०/२०२२ रोजीस	दिनांक: २०-१२-२०२२ वेळ: सु. ०४.३० सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : नासिक महानगरपालिकेच्या हद्दीत आणि हाऊस क्र. १७५, मंदिर रोड, खांबळे गाव, ता. इगारवी, जि. नासिक ४२२४०२ चे सर्व ते भाग आणि विभाग					
१२	३२३६१६१००००१३९	१) दिनेश सुधाकर मोरे, २) भारती दिनेश मोरे	१०-१०-२०२२, रु. १५,५७,७७५.०० (रुपये पंधरा लाख सत्तावाड हजार नऊशे पंचावड मात्र) ०३/१०/२०२२ रोजीस	दिनांक: २०-१२-२०२२ वेळ: सु. ११.४५ सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : नासिक महानगरपालिकेच्या हद्दीत आणि रो हाऊस क्र. ६, विंग, फ. ५, मोरवा रो हाऊस, दांडे वस्ती, एक्लाहेत रोड, मोडे एक्लाहेत, ता. नासिक चे ते सर्व भाग आणि विभाग. पुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पुर्वेला: विनाकर बोर्ड, पश्चिमेला: एक्लाहेत पंचक सींग, उन्तेला: आतीत रोड, दक्षिणेला: रहिवासीत रोड.					
१३	४४६३१६३०००००८१	१) इब्राहिम नरद पटेल २) रुक्मासी पी पटेल	२७-०९-२०२२, रु. १,०३,६६०.०० (रुपये एक लाख तीन हजार सहाशे एकोणसह मात्र) ११/०९/२०२२ रोजीस	दिनांक: १७-१२-२०२२ वेळ: सु. १०.५५ सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : जळगाव महानगरपालिकेधीन गट क्र.८७, प्लॉट क्र. ५२, मिडल साईड पार्क, भडली बीके, तालु व जिल्हा जळगाव-४२५१०२ स्थायर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.					
१४	४४७६१६३०००००१५५, ५४७६१६३०००००१६८ ५४७६१६३००००११११ व ५४७६१६३००००१२८	१) राजाराम रामनिवास ओझा, २) वर्षा राजाराम ओझा	२६-०५-२०२२ रु. ३४,१८,००३/- (रुपये चौतीस लाख अठरा हजार तीनशे मात्र) १७/०५/२०२२ रोजीस	दिनांक: १७-१२-२०२२ वेळ: सु. ०२.३० सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : नोंदीकृत जिल्हा परधनाधिकारी आणि स्थायर मिळकत मोजमापित १२०० चौ. फू. एच. क्र. ४-२२-१५५, आणि ४-२२-५५ (जुना), महाराी नाग, जुना मोर्हा, पूर्वी नारायणर, तालुका - पूर्वी, जि. परधना-४२१००३ चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सदर जमीन खालीलप्रमाणे सीमाबद्ध: पुर्वेला: साईड मार्गिन, पश्चिमेला: साईड मार्गिन, उन्तेला:साईड मार्गिन, दक्षिणेला: शिरी.					
१५	४४७६१६३००००२२९ व ४४७६१६३००००१२०६	१) दत्ता शालिग्राम शिंदे, २) कविता दत्ता शिंदे	०६-०६-२०२२ रु. १०,१८,७३६.०९ (रुपये दहा लाख अठरा हजार सातशे अठराशे एकसह मात्र) ०३/०६/२०२२ रोजीस	दिनांक: १७-१२-२०२२ वेळ: सु. १०.३५ सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : स्थायर मिळकत मोजमापित १२०० चौ. फू., ग्रामपंचायत एच. क्र. १०९५, स. क्र. ३१४, प्लॉट क्र. ४६, येथे/पोस्ट: सोनवड, तालुका किंवा जिल्हा: नांदेड-४३१७०८ चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सदर जमीन खालीलप्रमाणे सीमाबद्ध आहे पुर्वेला किंवा त्यादिशे: १५ फूट रस्ता, दक्षिण: प्लॉट क्र. ४५, पश्चिम: प्लॉट क्र. ४१ आणि उत्तर: प्लॉट क्र. ४७.					
१६	४५६१६१४३००००६००	१) शंकर शिवराय ठाळेगी, २) यमना शंकर ठाळेगी	१०-१०-२०२२, रु. १०,६१,४४२.२० (रुपये दहा लाख एकोणसह हजार नऊशे एकोणपासह आणि पैसे तीस मात्र) ०३/१०/२०२२ रोजीस	दिनांक: ११-१२-२०२२ वेळ: सु. १०.३० सांकेतिक कब्जा	
तारण मतेचे वर्णन : गुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आणि स. क्र. ६०, हिस्सा क्र. १, जी/३, गुरुकुम कॉलनी, कांठ्या, गल्ली क्र. ३, पुणे ४१४०१६ वर मिळकत धारक फ्लॅट क्र. २०१, दुसरा मजला, मोजमापित १३० चौ. फू. (बड/ व्हिक्ट अप क्षेत्र) चे ते सर्व भाग आणि विभाग. पुढीलप्रमाणे सीमाबद्धता: पुर्वेला: साईड मार्गिन, पश्चिमेला: साईड मार्गिन, उन्तेला:साईड मार्गिन, दक्षिणेला: शिरी.					

अनु क्र.	अभिलेखानंकरक्यांचे नांव	ट्रस्टचे नाव	कर्ज खते क्र.	कर्जदारांचे नाव आणि सह कर्जदारांचे नाव	मागणी सूचनेची रक्कम आणि तारीख
१	दिवगण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (ईश्वरएफएलए)	ईश्वरआरसी ट्रस्ट एससी - ३७९	११०३६४१ (११०-००००४२७६)	१. श्री. सिम्पु मिट्टेगु पांचाव (कर्जदार) २. श्री. सिट्ठोग एन पांचाव (सह-कर्जदार)	०८.०८.२०२२ रु. ८७,६१,६८०.८१/-
ज्याअर्थी वरील नमुद अभिलेखानंकरक्यांनी ईश्वरआरसी ट्रस्ट एससी-३७९ चे विशयन म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत असलेल्या एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (ईश्वरआरसी असा उद्देशू) कडे खालील नमुद लिखीत माग अभिलेखानि केती आहे. सरफेसी अँक्ट, २००२ चे कलम ५ अन्वये निष्पादित केलेल्या अभिलेखानं करानुसार, ईश्वरआरसी, अभिलेखानंकरक्यांच्या जाली आणि विविध मतांसंबंधी अभिलेखानंकरक्यांचे सर्व अधिकार, हक्क आणि हक्कांतबध्द यासह कर्जदारांदरें घेतलेल्या विविध सहाय्यांचे संबंधी तारण हितसंबंध, स्वी, ताबे गावण ईश्वरआसीकडे निहित जाले आहेत आणि ईश्वरआरसी, तारण धनकी म्हणून त्यांच्या सर्व अधिकारांचा वापर करित आहेत.					
निघेत : कर्जदार आणि सर्वसाधारण जनता जना मिळकतीच्या व्यवहार न करण्याबाबते परतवार करणया येत आहे आणि मिळकतीची केलेला कोणताही व्यवहार खालील नमुद रक्कम आणि त्यावरील व्याजाकरिता एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या भाराअधीन राहिल.					
ठिकाण: मुंबई			सही/- प्राधिकृत अधिकारी		
दिनांक: २१.१२.२०२२			जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करीता		

जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)	
---	--